

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ
मधील बधिरीकरणतज्ञ संवर्गाची
दिनांक १.१.२०१७ रोजीची अंतिम
ज्येष्ठतासूची...

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: ज्येसूची-२६१७/प्र.क्र.४९/सेवा २
गो.ते.रुग्णालय आवार, दहावा मजला, मंत्रालय,
मुंबई - ४०० ००१
दिनांक : २१ एप्रिल, २०१७

वाचा- सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन परिपत्रक क्र. ज्येसूची-२६१७/प्र.क्र.४९/सेवा २, दिनांक १.३.२०१७

शासन परिपत्रक -

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील बधिरीकरणतज्ञ (वेतनश्रेणी रु.१५६००-३९१०० ग्रेडपे ६६००) या संवर्गातील अधिका-यांची दिनांक १.१.२०१७ रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची दिनांक १.३.२०१७ रोजीच्या परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर ज्येष्ठतासूचीच्या अनुषंगाने प्राप्त अधिका-यांचे आक्षेप विचारात घेवून महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील बधिरीकरणतज्ञ संवर्गाची दिनांक १.१.२०१७ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची सदर परिपत्रकासोबतच्या विवरणपत्र-अ मध्ये दर्शविल्यानुसार प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०४२११०५६००५८१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वि.पुं.घोडके)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
- २) संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
- ३) उपसंचालक आरोग्य सेवा (सर्व मंडळे)
- ४) संबंधित अधिकारी (संचालक, आरोग्य सेवा यांच्यामार्फत) // निवडनस्ती (सेवा-२)

विवरणपत्र- अ

शासन परिपत्रक, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र. ज्येसूची २६१७/ प्र.क्र.४९ /सेवा २, दिनांक २१ एप्रिल, २०१७ सोबतचे विवरणपत्र - अ

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ (वेतनश्रेणी रु.१५६००-३९१०० ग्रेडपे ६६००) मधील बंधिरीकरणतज्ञ पदावर दि.१.१.२०१७ रोजी कार्यरत असलेल्या अधिका-यांची अंतिम जेष्ठतासूची

अ.क्र.	जेष्ठता क्रमांक	वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव	प्रवर्ग (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास दिनांक)	जन्म तारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवा/ पदोन्नती)	जेष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्ती दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	डॉ.प्रकाश भगवान भोई	भज ब	१७.१२.५९	२०.१०.९५	पदोन्नती	१३.१२.९५	३१.१२.१७	एम.डी.(बधि)	उशिरा रूजू
२	२	डॉ.दुर्गादास शंकरराव पांडे	खुला	१६.८.६४	३.७.२०००	सरळसेवा	८.७.२०००	३१.८.२२	एम.डी.(बधि)	
३	३	डॉ. कमल व्यंकटराव चामले	खुला	२०.१०.६८	३.७.२०००	सरळसेवा	८.७.२०००	३१.१०.२६	डी.ए.	
४	४	डॉ.वसंत सटवाजी बाबरे	खुला	२२.६.५९	५.१२.०१	पदोन्नती	४.३.०२	३०.६.१७	डी.ए.	उशिरा रूजू
५	५	डॉ.धनंजय प्रभाकर टिकाईत	खुला	२६.१.५९	२८.१०.१०	पदोन्नती	९.१२.१०	३१.१.१७	डी.ए.	उशिरा रूजू
६	६	डॉ.व्यंकटेश कृष्णन रामलिंगम	खुला	२१.७.५७	२८.१०.१०	पदोन्नती	१४.१२.१०	३१.७.१५	डी.ए.	सेवानिवृत्ती वयवाढ
७	७	डॉ.अनिल आनंदराव कावरखे	खुला	२०.२.७०	९.३.११	सरळसेवा	१०.३.११	२९.२.२८	डी.ए.	

८	८	डॉ.(श्रीमती)नसिम अख्तर शेख दिलावर	खुला(अपंग)	९.१.६७	९.३.११	सरळसेवा	१३.४.११	३१.१.२५	डी.ए.	
९	९	डॉ.नामदेव रामचंद्र पवार	खुला	२०.१०.७२	९.३.११	सरळसेवा	७.५.११	३१.१०.३०	एम.डी.(बधि)	
१०	१०	डॉ.(श्रीमती)दर्शना दशरथ बारवकर	इमाव	२६.७.७२	९.३.११	सरळसेवा	३१.५.११	३१.७.३०	एम.डी.(बधि)	
११	११	डॉ.(श्रीमती)सरोजिनी नितीन बिलोलीकर	खुला	३०.४.६०	२८.१०.१०	पदोन्नती	१.६.११	३०.४.१८	डी.ए.	
१२	१२	डॉ.गुरुबस नाबनाथ शेटे	खुला	२६.९.७१	९.३.११	सरळसेवा	१.६.११	३०.९.२९	डी.ए.	
१३	१३	डॉ.दत्ता नागोराव देगांवकर	अजा	२५.४.६८	९.३.११	सरळसेवा	१.६.११	३०.४.२६	एम.डी.(बधि)	
१४	१४	डॉ.अपर्णा नारायण गांवकर	खुला	१०.११.७२	९.३.११	सरळसेवा	२३.६.११	३०.११.३०	डी.ए.	
१५	१५	डॉ.रामचंद्र सदाशिव जाधव	भज क	१.२.६२	९.३.११	सरळसेवा	२७.६.११	२९.२.२०	डी.ए.	
१६	१६	डॉ.(श्रीमती)क्रांती शरद होनराव	खुला	१३.१२.६७	५.१.१३	सरळसेवा	८.१.१३	३१.१२.२५	डी.ए.	
१७	१७	डॉ. मकरंद पांडुरंग पाटील	इमाव	९.८.६४	२८.२.१३	सरळसेवा	२.४.१३	३०.८.२२	एम.डी.(बधि)	

१८	१८	डॉ. नितीन श्रीराम गुल्हाणे	इमाव	७.१०.७३	५.१.१३	पदोन्नती	२.५.१३	३१.१०.३१	एम.डी.(बधि)	
१९	१९	डॉ. प्रदिप मनोहरराव कुलकर्णी	खुला	२३.८.६८	२८.२.१३, १४.५.१३	सरळसेवा	१.७.१३	३१.८.२६	एम.डी.(बधि)	
२०	२०	डॉ. अशोक वामनगीर गोसावी	विजा अ	७.८.५८	२४.६.१४	पदोन्नती	२४.६.१४	३०.८.१६	डी.ए.	सेवानिवृत्ती वयवाढ
२१	२१	डॉ. दिलीप सदाशिव आंबोळे	खुला	१८.४.६१	२४.६.१४	पदोन्नती	११.७.१४	३०.४.१९	डी.ए.	
२२	२२	डॉ. सुनील दौलतराव कांबळे	अजा	१.६.६१	२४.६.१४	पदोन्नती	२२.१०.१४	३०.६.१७	डी.ए.	
२३	२३	डॉ. अनिल लक्ष्मणराव घोलप	अजा	१४.६.५९	२०.१०.१४	पदोन्नती	२२.१०.१४	३०.६.१७	डी.ए.	
२४	२४	डॉ. श्रीकांत पंडितराव बाबुळगावकर	खुला	२९.८.५८	२४.६.१४	पदोन्नती	२३.१.१५	३१.८.१६	एम.डी.(बधि)	सेवानिवृत्ती वयवाढ
२५	२५	डॉ. सचिन जाधवराव पवार	इमाव	१२.३.७५	२८.२.१३	सरळसेवा	२.३.१५	३१.३.३३	एम.डी.(बधि)	
२६	२६	डॉ. अशोक तुकाराम शेंडे	खुला	१.६.५७	२४.६.१४	पदोन्नती		३१.५.१५	डी.ए.	उशिरा रूजू. सेवानिवृत्ती वयवाढ
